



KMM 2017 Session 7 “Jeena Isi ka Naam Hai.”

Session Plan


भाग १ – अंजु राणी- “कोमल हाथ कलम के साथ”	7 mins
भाग २ – अभ्यासाचे तंत्र	20 mins
भाग ३ – Farewell Suggestions.	10 mins
भाग ४ – धन्यवाद!	3 mins

भाग १ – अंजु राणी- “कोमल हाथ कलम के साथ” 7 mins

तुम्हाला काय वाटते तिने बरोबर केले का?

तुम्ही पुढाकार घेणे आवश्यक आहे.

समस्याचे निराकरण करण्यासाठी तुमची इच्छा असावयास हवी.




भाग २ – अभ्यासाचे तंत्र 20 mins

1. Preview Study Review



2. उत्साही वेळ - निरुत्साही



FIRST THINGS FIRST

3. FFT FTR

4. Right Frame (Collaterals / Property)



5. 50 minute Hour



6. हलके अन्न - मिठाई कमी



7. सोहम' - मी विश्वाचा एक भाग आहे. विश्व माझ्यातील एक भाग आहे.




भाग ३ – Farewell Suggestions.

10 mins

- तुमची मोठी स्वप्ने - मोठमोठी आव्हाने - तितकीच मोठी तुमची



- महानता नेहमी आपल्या स्वप्नांचा आणि ताकदीचा फायदा घ्या. Quadrant



- आपल्या जीवनातील स्वप्नांसाठी गुरु मिळवा. बुद्ध शरणं गच्छामि



- माझ्याकडे क्षमता आणि साधने नाही. JAFRIBHA चे स्मरण करा. सुरवाती पासूनच कोण मोठे होते? आम्हाला तुमचे भूतकाळ माहीती नाही परंतु कोणीही तुमच्या कडून तुमचे भविष्य हिरावून नेऊ शकत नाही.

भाग ४ – धन्यवाद!

3 mins

आमची शिकवण तुमच्या आचरणातून दिसत आहे.

स्वतः उदाहरण

Mercedes Benz

